

REGD. OFFICE: 534, SARDAR VALLABHBHAI PATEL ROAD, MUMBAI - 400 007. PHONE: 23612195 • FAX: 23634527 CIN: L74999MH1919PLC000557, E-mail: bcma@bcma.in, Website: www.bcma.in

Ref. No.: BCMA: SEC: 2024 Date : July 17, 2024.

BSE Ltd.

Corporate Relations Department 1st floor, New Trading Ring, Rotunda Bldg., P.J. Tower, Mumbai 400 001

Fax: 22723121/2039/2037 **BSE Scrip Code** - **501430**

Dear Sir,

Sub: Newspaper Advertisement – Disclosure under Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations")

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of newspaper advertisement published in The Financial Express in all Editions and Mumbai Lakshadeep on Wednesday, July 17, 2024, in compliance with Ministry of Corporate Affairs General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020, and subsequent circulars issued in this regard, the latest being 09/2023 dated September 25, 2023, intimating the 105th Annual General Meeting of the Company will be held on Friday, August 09, 2024 at 4.30 p.m. (IST) through Video Conferencing/ Other Audio Visual Means.

The above information is also available on the website of the Company www.bcma.in.

Please take the same on record.

Thanking you, Yours faithfully,

For Bombay Cycle & Motor Agency Ltd.

Nidhi Agarwal
Company Secretary & Compliance Officer

Encl.: As above

FINANCIAL EXPRESS

DLF LIMITED

Regd. Office: Shopping Mall, 3" Floor, Arjun Marg, Phase-I, DLF City, Gurugram - 122 002 (Haryana) CIN: L70101HR1963PLC002484 Tel.: +91-124-4334200 Website: www.dlf.in; Email: investor-relations@dlf.in



NOTICE

For transfer of shares to the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority (As per Section 124(6) of the Companies Act, 2013)

This notice is published pursuant to the applicable provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund), Rules, 2016 and subsequent amendment thereto ("the IEPF Rules") and provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 ("the Act") read with the IEPF Rules, contains provisions for transfer of unclaimed dividend for the financial year 2016-17 and transfer of shares, in respect of which dividend remains unclaimed for seven consecutive years or more to the IEPF Authority.

In compliance with the IEPF Rules and Act, individual communication has simultaneously been sent to all the Shareholders to the latest available address whose dividend amount(s) remains unpaid/ unclaimed for seven consecutive years and whose equity shares are liable to be transferred to IEPF Authority.

The Company has also uploaded the details of all such shareholders along with details of shares due for transfer to IEPF Authority on its Website at https://www.dlf.in/investor. The shareholders can verify the details via their DP ID/ Client ID/ PAN No./ Folio No.

The shareholders are advised to claim such unclaimed dividend amount(s) on or before 28" October 2024 from the Company.

In case the Company or KFin Technologies Limited, Company's Registrar and Share Transfer Agent ('KFin/ RTA') does not receive any communication from the concerned shareholder on or before 28" October 2024, the unclaimed dividend amount(s) for FY 2016-17 will get transferred to the IEPF. Further, the equity shares eligible to be transferred to the IEPF Authority, would also be transferred to IEPF without any further notice to the shareholders in the following manner: In this Connection, please note the following:

- In case you hold shares in physical form New share certificate(s) will be issued in lieu of the original share certificate(s) held by you for the purpose of dematerialization and transfer of equity shares in favour of IEPF Authority on completion of necessary formalities. Hence, the Original share certificate(s) which stand registered in your name will be deemed cancelled and non-negotiable.
- In case you hold shares in electronic form The Company shall inform the Depository by way of corporate action for transfer of equity shares lying in your demat account in favour of IEPF Authority.

The concerned shareholders are requested to note that all future benefits arising on such equity shares transferred to IEPF Authority will also be issued/ transferred in favour of the IEPF Authority in compliance with the provisions of the Act and IEPF Rules.

The shareholders may further note that the details of unclaimed dividend amount and equity shares of the concerned shareholder(s) uploaded by the Company on its website at https://www.dlf.in/investor shall be treated as an adequate notice in respect of issue of the new share certificate(s) by the Company for the purpose of transfer of equity shares to IEPF Authority pursuant to the IEPF Rules.

Please note that no claim shall lie against the Company in respect of the dividend amount(s)/ equity shares of the Company once transferred to IEPF Authority.

The concerned shareholder, whose unclaimed dividend amount(s)/ equitshares is transferred to IEPF Authority, can claim the same from IEPF Authority by submitting an online application in the prescribed Web Form IEPF-5 after obtaining entitlement letter from the Company and sending a physical copy of the same along with requisite documents enumerated in the Form IEPF-5 to the Company.

In case the shareholders have any queries on the subject and the IEPF Rules, they may write to the Company at investor-relations@dlf.in or contact Mr. Rajkumar Kale, Assistant Vice President, Company's RTA at Selenium Building, Tower B, Plot 31 & 32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad — 500032, Telangana; Toll Free No. 1800 3094 001- Email: einward.ris@kfintech.com Website:www.kfintech.com.

For DLF LIMITED (R.P. Puniani) July 16 2024 Company Secretary & Nodal Officer Gurugram FCS: 3757

Dalmia

DALMIA BHARAT REFRACTORIES LIMITED Registered Office: Dalmiapuram, P.O. Kallakudi, Tiruchirappalli-621 651, Tamil Nadu

Phone: 011-23457100, E-mail: snccil@dalmiarf.com Website: CIN: L26100TN2006PLC061254

NOTICE OF 18th ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 18th Annual General Meeting ('AGM') of the members of Dalmia Bharat Refractories Limited ('Company/ DBRL') will be held on Friday, the 09th day of August, 2024 at 11:00 A.M. at the registered office of the Company situated at Dalmiapuram, P.O. Kallakudi-621 651, Distt. Tiruchirapalli, Tamil Nadu for transacting the businesses as stated in the notice dated July 10, 2024. In terms of the applicable provisions of the Act and circulars/ notification issued by the

Ministry of Corporate Affairs ('MCA') from time to time, the notice of the AGM, annual report of the Company for the year 2023-24, the attendance slip and proxy form has been sent to those members whose name are recorded in the register of members/ register of beneficial owners, as on July 05, 2024 by electronic mode at the email address available with the Company. Depository Participant(s). For the members who are holding shares in physical mode and whose email address are not registered with the Company, the detailed communication relating to remote e-voting inter-alia containing User ID and password has been dispatched to the members in the permitted mode. The notice of AGM and annual report can also be accessed at the website of the Company i.e. www.dalmiaocl.com and also on the website of KFIN Technologies Limited ('KFIN/RTA')

at https://evoting.kfintech.com our Registrar and Share Transfer Agent. In terms of section 108 of the Companies Act, 2013 read with rule 20 of the Companies

(Management and Administration) Rules, 2014, and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time, the Company is pleased to provide the facility of remote e-voting to all the members to cast their vote by electronic mode through RTA of the Company on all resolutions set out in the notice dated July 10, 2024. The details of the facility are given here under:

- 1. Date of completion of electronic dispatch of the AGM Notice: July 16, 2024 2. Date and time of commencement of remote e-voting: Monday, August 05, 2024 at
- 3. Date and time of end of remote e-voting: Thursday, August 08, 2024 at 5:00 P.M. (IST) 4. The cut-off date as on which the voting of shareholders shall be reckoned: Friday.
- In case a person becomes a shareholder of the Company after the dispatch of AGM notice but on or before the cut-off date, i.e. August 02, 2024, the shareholder may write to RTA via email

id i.e. einward.ris@kfintech.com or Contact No. 040-67162222, to obtain the login ID and

- Remote e-voting by electronic mode shall not be allowed beyond 5:00 P.M. IST on August 08, 2024.
- The shareholders who have cast their vote through the remote e-voting facility may participate in the AGM but shall not be allowed to vote again at the AGM. Share holder who could not vote through remote e-voting may do the voting at the AGM. The shareholders whose names are recorded in the Register of Members or in the list of beneficial owners provided by depositories as on the cut-off date are only entitled to avail the facility of remote e-voting or voting in the AGM. The shareholder who have casted their vote once on a resolution shall not be allowed
- to change it subsequently or cast the vote again. The notice of the AGM along with the procedure for remote e-voting, has been sent to all the shareholders electronically and the same is also available on the website of
- the Company at www.dalmiaocl.com, and on the website of RTA at https://evoting.kfintech.com.
- Notice is also hereby given that in terms of section 91 of the Companies Act, 2013 read with its rules made thereunder, as amended from time to time, the Register of the Members and Share Transfer Books will remain closed from Tuesday, August 06, 2024 to Friday, August 09, 2024 (both days inclusive) for the purpose of the said AGM and for determining the entitlement of the members for the final dividend, if approved for the financial year 2023-24. 10. For those members whose email id is not registered with the Company, may register
- their email address by sending an e-mail request at the email id einward.ris@kfintech.com along with scanned copy of the signed request letter providing the email address, mobile number, self-attested PAN copy and Client Master copy in case of electronic folio and copy of share certificate in case of physical folio for the necessary updations
- 11. The Company has appointed Mr. R. Venkatasubramanian, Practicing Company Secretary as the Scrutiniser to scrutinise the remote e-voting process and the e-voting at AGM through Insta-Poll in a fair and transparent manner.

For any further queries/grievances connected with e-voting, you may refer Frequently Asked Question (FAQs) and e-voting User Manual for shareholders available at https://evoting.kfintech.com or contact KFin Technologies Limited, at Tel No. -1-800-309-4001(toll free) or Ms. Meghna Saini, Company Secretary, 4, Scindia House, Connaught Place, New Delhi-110001, Tel-011-23457100, Email: snccil@dalmiarf.com

By Order of the Board of Directors For Dalmia Bharat Refractories Limited

Place: New Delhi **Dated: July 16, 2024**

Meghna Saini **Company Secretary** Membership No-A42587



PGIM India Asset Management Private Limited

4th Floor, C wing, Laxmi Towers, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051. Tel.: +91 22 6159 3000. Fax: +91 22 6159 3100

CIN: U74900MH2008FTC187029 Toll Free No.: 1800 266 7446 Website: www.pgimindiamf.com

Fake website link of PGIM India Mutual Fund

It has come to our notice that a fake website link 'https://www.ghov.org' is using the logo of PGIM in order to lure members of public in investment and / or trading activity.

We would like to inform the public in general that, PGIM India Mutual Fund or PGIM India Asset Management Private

Limited are in no way associated with these fake links and shall not be held liable for any losses whatsoever; and we condemn this act of defrauding investors. We advise the investors to not fall prey to these fake link and stay vigilant of such scams.

Investors may also note that neither PGIM India Mutual Fund or PGIM India Asset Management Private Limited, has website by any name other than https://www.pgimindiamf.com nor does it have group/s on any social media channels like Telegram or Whatsaspp, which in anyway promote investment advise or ask for investments from people. The general public should take note as anyone who engages with the said fake groups / phishing websites, or any other platform and material promoted by the impostors does so at their own risk.

We urge the investors to visit PGIM India Mutual Fund website at https://www.pgimindiamf.com/ or email us at care@pgimindia.com

> For PGIM India Asset Management Private Limited (Investment Manager for PGIM India Mutual Fund)

Place: Mumbai Sd/-

Unit holders are requested to update their PAN, KYC, email address, mobile number, nominee details with AMC and are also advised to link their PAN with Aadhaar Number. Further, Unit holders can view the Investor Charter available on website of the Mutual Fund as well as check for any unclaimed redemptions or Income Distribution cum Capital

> MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS. READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

ITI Asset Management Limited

Withdrawal ('IDCW') payments.

Date : July 16, 2024

Investment Manager for ITI Mutual Fund Registered Office:

ITI House, 36, Dr. R. K. Shirodkar Marg, Parel, Mumbaı - 400 012

Toll Free No: 1800 266 9603

E:mfassist@itiorg-com W:www.itiamc.com

CIN: U67100MH2008PLC177677

ITI MUTUAL FUND

Authorized Signatory

Long-term wealth creators

NOTICE No. 27/2024

Notice to the Investors/Unit holders of ITI Balanced Advantage Fund (the Scheme)

NOTICE is hereby given that ITI Mutual Fund Trustee Private Limited, Trustee to ITI Mutual Fund has approved the following distribution under Income Distribution cum Capital Withdrawal Option ("IDCW Option") of the Scheme, subject to availability of distributable surplus on the record date i.e. on July 19, 2024*:

Name of the Schemes/Plans	Quantum of IDCW (₹ Per unit) (Face value of ₹ 10/- each) ^{\$#}	NAV as on July 15, 2024 (₹ Per unit)
ITI Balanced Advantage Fund		30.136
ITI Balanced Advantage Fund Regular Plan - IDCW Option	0.10	13.37
ITI Balanced Advantage Fund Direct Plan - IDCW Option	0.10	14.71

The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the IDCW option of the Scheme.

"Subject to deduction of applicable statutory levy, if any

or the immediately following Business Day, if that day is a Non – Business Day.

The distribution with respect to IDCW will be done to all the unit holders/beneficial owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the IDCW option of the Scheme, at the close of business hours on the record date.

It should be noted that pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW option of the Scheme would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

For ITI Asset Management Limited (Investment Manager for ITI Mutual Fund)

Place: Mumbai Date: July 16, 2024

Authorised Signatory

Unit holders are requested to update their PAN, KYC, email address, mobile number, nominee details with AMC and are also advised to link their PAN with Aadhaar Number. Further, Unit holders can view the Investor Charter available on website of the Mutual Fund as well

as check for any unclaimed redemptions or Income Distribution cum Capital Withdrawal ('IDCW') payments. Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully. COSMIC CRF

COSMIC CRF LIMITED Registered Office: "Cosmic Tower"

19, Monohar Pukur Road, 2nd Floor, Kolkata-700029, West Bengal. CIN: L27100WB2021PLC250447, Email: info@cosmiccrf.com Tel: +91 33 7964 7499, Website: www.cosmiccrf.com The 3" Annual General Meeting ("AGM") of Cosmic CRF Limited ("the Company") will be held on

Saturday, August 10, 2024 at 12:00 Noon/P.M. (IST) through Video Conference ("VC")/Other

Audio-Visual Means ("OAVM") pursuant to the provisions of the Companies Act, 2013 read with various circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars"), to transact the businesses as set out in the Notice convening the 3rd AGM of the Company. Electronic copy of the Notice convening the 3" AGM, containing among others, procedure &

Instructions for e-voting and the Annual Report for the Financial Year 2023-2024 will be sent, in due course, to those Members whose e-mail ID is registered with the Company/Company's Registrar and Transfer Agent, M/s. MAS Services Limited/Depository Participant(s).

Notice convening the 3" AGM and the Annual Report for the Financial Year 2023-2024 will also be available on the website of the Company at www.cosmiccrf.com and of the stock exchange viz. BSE at www.bseindia.com in due course. The Members are provided with the facility to cast their vote electronically, through the e-voting

services provided by National Securities Depository Limited (NSDL) on all resolutions set forth in the Notice of 3" AGM. The e-voting will commence from 7" August, 2024 at 9:00 A.M. and ends on 9" August, 2024 at 5:00 P.M. During this period, shareholders of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form; as on the cut-off/entitlement date of 2" August. 2024 may cast their votes electronically. The Members who have not cast their votes electronically, and are otherwise not barred from doing so, can exercise their voting rights through the e-voting system during the AGM. The Company will make necessary arrangements for e-voting during the AGM.

Members, who have not registered their e-mail address, are requested to register the same at the

a) In respect of shares held in demat form with their depository participants (DPs);

b) In respect of shares held in physical form;

Place: Kolkata

Date: 16/07/2024

 by writing to the Company's Registrar and Share Transfer Agent viz, MAS Services Limited. with details of Folio number, and self-attested copy of PAN card at T-34 2" Floor, Okhla Industrial Area Phase II, New Delhi-110020 or;

(ii) by sending e-mail to Registrar and Share Transfer Agent viz, MAS Services Limited at

Members holding shares in demat form can also send e-mail to aforesaid e-mail address to register their e-mail address for the limited purpose of receiving the Notice of 3" AGM and the

Annual Report for the Financial Year 2023-2024. For Cosmic CRF Limited

Aditya Vikram Birla

Managing Director

BOMBAY CYCLE & MOTOR AGENCY LIMITED POMBAY CYCLE & MOTOR AGENCY LIMITED
YOLL & MOTOR Regd. Off: 534, S.V.P. Road, Opera House, Mumbai – 400 007.

CIN: L74999MH1919PLC000557 Tel.: (022) 23612195/96/97 E-mail: investors@bcma.in Website: www.bcma.in.

NOTICE OF 105" ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 105th Annual General Meeting (AGM) of Bombay Cycle & Motor Agency Limited will be held on Friday, August 09, 2024 at 04:30 pm, through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice of the AGM which is being circulated for convening the AGM.

The Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its General Circular Nos. 14/2020 dated April 08, 2020. Circular No.17/2020 dated April 13, 2020, and all subsequent circulars issued in this regard, the latest being 09/2023 dated September 25, 2023, permitted the holding of AGM through VC or OAVM without the physical presence of the Members at a common venue. In compliance with these circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013, the AGM of the Company will be held through VC/OAVM. The Notice of the AGM along with the Annual Report for FY 23-24 is being sent only through electronic

mode to those Members whose email addresses are registered with the Company/ Depositories in accordance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circulars dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022, January 05, 2023 and October 07, 2023. The requirements of sending Physical copy of the Notice of the 105" AGM and Annual Report to the

Members have been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circulars. The Annual Report for FY 23-24 will also be available on the Company's website www.bcma.in, website of the Stock Exchange where the equity shares of the Company are listed i.e. BSE Limited www.bseindia.com and on the website of NSDL https://www.evoting.nsdl.com, Members can attend and participate in the AGM through VC/ CAVM facility only and their attendance shall be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act, 2013. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Remote e-voting facility is provided to the members to cast their votes on all the resolutions set out in

the notice of the AGM. Additionally, the Company is providing facility of e-voting during the AGM. The Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend / participate in the AGM but shall not be entitled to cast their vote again. Those members who shall be present in the AGM through VC / OAVM facility and have not cast their vote through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote during the AGM, Only those members whose email addresses are registered in the Register of Members maintained

by the Depositories as on the cut-off date i.e. Friday, August 02, 2024, shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting during the AGM. If your email address is already registered with the Company / Depositories, login details for e-voting will be sent on your registered email address.

The Company has fixed Friday, July 26, 2024 as the 'Record Date 'for determining entitlement of members to final dividend for FY 23-24, if approved at the AGM.

The details of remote e-voting are given below: (i) The remote e-voting will commence on Tuesday, August 06, 2024 (9.00 am) and end on Thursday. August 08, 2024 (5.00 pm). The e-voting module shall be disabled for voting thereafter.

ii) The voting rights of the Members shall be in proportion to their share in the paid-up share capital of the Company as of the record date i.e. Friday, August 02, 2024. Once a vote is cast by the

Member, he/ she shall not be allowed to change it subsequently. (ii) Any person who acquires equity shares of the Company and becomes a Member after July 05, 2024 i.e. cut-off date for dispatch of the Notice and eventually holds shares as on the cut-off date i.e. Friday, August 02, 2024, he/ she may obtain the login details by writing to the Registrar and

Share Transfer Agent at csg-unit@tcplindia.co.in or to NSDL at helpdesk.evoting@nsdl.co.in. As per the provisions of the Income Tax Act, dividend income is taxable in the hands of shareholders and the Company is required to deduct tax at source from dividend paid to shareholders at the prescribed rates applicable from time to time. The Company has explained the provisions of Tax on dividend in the Notice of the Annual General Meeting,

In the event the Company is unable to pay dividend to its shareholder(s) by electronic mode due to non-registration of their Bank Account(s), the Company shall dispatch Dividend Warrant/ Demand Draft/ Pay order to such shareholder(s) at the earliest.

Company Secretary & Compliance Officer

For Bombay Cycle & Motor Agency Ltd.,

Nidhi Agarwal

DB Corp Ltd

Extract of Consolidated Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2024

Place : Mumbai

Dated : July 16, 2024

(₹ in million except per share data)

	Quarter ended		Year ended	
Particulars	June 30, 2024	June 30, 2023	March 31, 2024	
	Unaudited	Unaudited	Audited	
Total income from operations	5,898.51	5,541.96	24,020.87	
Net profit / (loss) for the quarter/year (before tax, exceptional and/or extraordinary items)	1,573.62	1,036.28	5,654.90	
Net profit / (loss) for the quarter/year before tax (after exceptional and/or extraordinary items)	1,573.62	1,036.28	5,654.90	
Net profit / (loss) for the quarter/year (after tax, exceptional and/or extraordinary items)	1,178.66	787.59	4,255.23	
Total comprehensive income / (loss) for the quarter/year [Comprising Profit (after tax) and Other Comprehensive Income (after tax) for the quarter/year]	1,178.66	787.59	4,149.11	
Paid-up equity share capital (face value of ₹10/- each, fully paid) Other equity	1,781.57	1,780.03	1,780.92 20,428.69	
Earning Per Share (face value of ₹10/- each, fully paid)				
- Basic	6.62	4.43	23.90	
- Diluted	6.61	4.42	23.87	

- 1) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on July 16, 2024. There are no qualifications in the report issued by the auditors. (₹ in million)
- Extract of Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2024 (on Standalone basis):

Particulars	June 30, 2024	June 30, 2023	March 31, 2024	
, .	Unaudited	Unaudited	Audited	
Total income from operations	5,898.51	5,541.96	24,004.83	
Profit before tax for the quarter/year	1,573.29	1,036.11	5,643.91	
Profit after tax for the quarter/year	1,178.33	787.42	4,244.34	
3) The Board of Directors at its meeting held on July 16, 2024 has declared an interim dividend of ₹	7 nor equity share of	face value of ₹10 ea	ch. The same would	

be paid to all eligible shareholders as on the record date declared by the Company

The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the guarter ended June 30, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Regulation 34 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Regulation 34 of the Securities And Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Regulation Advisor) (Listing Obligation full format of the said Financial Results are available on the websites of the Stock Exchanges www.bseindia.com, www.nseindia.com and on Company's website www.dbcorpltd.com.

> For and on behalf of the Board of Directors Sudhir Agarwal

Place: Bhopal Date: July 16, 2024

D. B. Corp Limited, Registered office Plot No.280, Sarkhej - Gandhinagar Highway, Near YMCA Club, Makarba, Ahmedabad - 380051, Gujarat.

Managing Director

DIN: 00051407

Tel.: 0755 - 4730000 • Email: dbcs@dbcorp.in • Website: www.dbcorpltd.com • CIN No: L22210GJ1995PLC047208

Business RAM Gross NIM NII Growth CASA CRAR Growth Adv. Growth Growth Qtr. Qtr. 17.04% 18.99% 3.97% 49.86% 19.63% 13.43% 24.70% UNAUDITED (REVIEWED) FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024 (₹ In Crore) Standalone Consolidated Quarter Ended | Quarter Ended Year Ended Quarter Ended Quarter Ended Year Ended **Particulars** 30/06/2024 (Reviewed) 30/06/2024 31/03/2024 30/06/2023 30/06/2023 31/03/2024 P.C.R (Audited) (Reviewed) (Audited) 1 Total Income from Operations (Net) 6768.57 5417.45 23492.56 6768.76 5417.87 23509.38 Net Profit / (Loss) for the period (before Tax, 1343.83 1087.11 4359.47 1345.51 1088.75 4376.51 Exceptional and/or Extraordinary items)

98.36% Net Profit / (Loss) for the period before Tax R.O.A 1343.83 1087.11 4359.47 1345.51 1088.75 4376.51 (after Exceptional and/or Extraordinary items) Qtr. 1.72% Net Profit / (Loss) for the period after Tax 1293.49 882.08 4055.03 883.67 4071.78 1295.09 (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) R.O.E and Other Comprehensive Income (after tax)] Qtr. 27.62% Paid up Equity Share Capital 7081.37 7081.37 7081.37 7081.37 7081.37 7081.37 Reserves (excluding Revaluation Reserve) -12646.92 8945.50 11149.18 12845.24 9127.06 11345.91 as on date Cost to 977.44 977.44 977.44 977.44 977.44 977.44 Securities Premium Account Income Qtr. 18929.05 15051.97 17374.23 Net Worth 18730.78 14870.50 17177.58 37.87% Paid up Debt Capital / Outstanding Debt% 59.35 73.04 72.65 Outstanding Redeemable Preference Shares Gross Debt** Equity Ratio 0.37 0.42 0.38 NPA Earnings Per Share (of ₹ 10/- each) 1.83 1.29 5.78 1.85% (for continuing and discontinued operations) 2. Diluted : (Not Annualised) Capital Redemption Reserve **Net NPA** Debenture Redemption Reserve 0.20% 16 Debt Service Coverage Ratio 17 Interest Service Coverage Ratio

*Total Debts & Outstanding Debt represents total borrowings of the Bank. **Debt represents borrowings with residual maturity of more than one year. Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 and 52 read with regulation

Date: 15/07/2024

Place: Pune



एक परिवार एक बैंक

www.bankofmaharashtra.in | Toll Free No. : 1800 233 4526 | Follow us @ mahabank : 📵 📵 🚷 📵 📵 financialexp.epapr.in

63(2) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites (BSE; www.bseindia.com and NSE; www.nseindia.com) and Bank's website (www.bankofmaharashtra.in)

Rohit Rishi

Executive Director Executive Director

Asheesh Pandey

Nidhu Saxena

Managing Director & CEO

भंडारा - वीज पडुन दोन महिलांचा मृत्यू, चार जखमी

१. कॉर्पोरेट ऋणकोंचे नाव

कॉर्पोरेट ऋणकोची संस्थापन दिनांक

iस्थापित/नोंदणीकृत आहे

मसल्याच्या जागेचा पत्ता

गधिकारी ज्यांच्याअंतर्गत कॉर्पोरेट ऋणको

कॉर्पोरेट ऋणकोंचा कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर

कॉर्पोरेट ऋणकोंचे नोंदणीकृत कार्यालय व

प्रधान कार्यालयाचा (काही असल्यास) पत्ता

निवासाव्यतिरिक्त. सर्व वा कोणतीही

वातीपुस्तिका व दस्तावेज तयार केलेले

कॉर्पोरेट ऋणको संदर्भात परिसमापन प्रारंभ

परिसमापन ठराव प्रक्रिया समाप्तीची अंदाजित

अंतरिम ठराव अधिकारी म्हणून काम करणाऱ

रंभ करण्याचा आदेश दिला व तो दि. १५.०७.२०१४ रोजी प्राप्त झाला आहे.

दावे व्यक्तिश:, टपालाद्वारे वा इलेक्ट्रॉनिक स्वरूपातून सादर करावेत

अंतरिम ठराव अधिकाऱ्याचे नाव व स्वाक्षरी : विष्णू कांत काबरा

मोरारका फायनान्स लिमिटेड

सीआयएन:एल६७१२०एमएच१९८५पीएलसी०३५६३२

नोंद.कार्यालय: ५११, मेकर चेंबर्स ५, २२१, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१. **दूर.:**०२२-२<mark>२८३२४६८,</mark>

फॅक्स: १२२-२२१४७२८८. ई-मेल: investors@morarkafinance.in. वेबसाईट: www.morarkafinance.in

३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

चुकीचे, दिशाभूल करणारे दावे सादर केल्यास दंड होऊ शकेल

अंतरिम अधिकाऱ्याचे नाव व नोंदणीकरण

बोर्डवर नोंदणीकृत म्हणून अंतरिम ठराव

अधिकाऱ्याचा पत्ता व ई-मेल

११. दावे सादरीकरणाची अंतिम तारीख

भंडारा, दि. १५ : भंडारा जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू तर चार जण जखमी आहेत. मोहाडी तालुक्यातील

आंदळगाव येथे परे रोवणीचा काम सुरू होता. दुपारच्या सुमारास मजूर शेतात रोवणी करत होते. अचानक आकाशात विजेचा कडकडाट झाला व मजूर महिलांच्या अंगावर विज कोसळली यात कलाबाई गोखले व अशा सोनकुसरे या दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींना मोहाडी ग्रामीण

रुग्णालयात

आले आहे.

ढाखल करण्यात

तपशील

कार्यचलनातुन एकुण उत्पन्न (ढोबळ)

गलावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

(कर, विशेष साधारण व अपवादात्मक बाबपूर्व)

करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

वर्षाकरिता इतर सर्वंकष उत्पन्न/(तोटा) (करानंतर)

राखीव (लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार

उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रु.१०/– प्रती)

(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)

भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/-)

पुर्नमुल्यांकित राखीव वगळून)

मूळ (रू.)

उपलब्ध आहे

दिनांक: १६.०७.२०२४

1 Total Income

ठिकाण: मंबई

लावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रि

PARTICULARS

Net Profit for the period (before Tax, Exceptional

Net Profit for the period after tax (after Exceptiona

[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]

in the Audited Balance Sheet of the previous year

Reserves (excluding Revaluation Reserve) as show

Total Comprehensive Income for the period

Net Profit for the period before tax

8 Earnings Per Share (of `Rs. 10/- each)

AS Rules, whichever is applicable.

for continuing and discontinued operations

(after Exceptional items)

and Extraordinary items)

6 Equity Share Capital

Diluted Note:

नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))

(विशेष साधारण व अपवादात्मक बाबनंतर)

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

पब्लिक कंपनीचे प्रायव्हेट कंपनीमध्ये रुपांतरणासाठी वृत्तपत्रात प्रकाशित जाहीर उद्घोषणा करावयाची जाहिरात (इन्सॉल्हेन्सी ॲन्ड बॅंकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (कॉर्पोरेट व्यक्तांकरिता परिसमापन ठराव प्रक्रिया)

विनियमन, २०१६ च्या विनिमयन ६ अंतर्गत)

अल-आरकायान ॲपेरल्स ॲन्ड एक्सपोर्ट्स प्रा. लि.च्या धनकोंचे लक्ष वेधून घेण्याकरिता

संबंधित तपशील

03.02.2003

११.०१.२०२५

2022/13747

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरणाने आदेश क्र. सीपी (आयबी) नं. ३०/एमबी/२०२३

अंतर्गत दि. ०५.१२.२०२४ रोजी अल-आरकायान ॲपेरल्स ॲन्ड एक्सपोर्टस प्रा. च्या कॉपोरेट परिसमापन ठराव प्रक्रिय

अल-आरकायान ॲपेरल्स ॲन्ड एक्सपोर्ट्स प्रा. च्या धनकोंना याद्वारे निर्देश देण्यात येत आहेत की त्यांनी त्यांचे दावे

पराच्यासहित दि. १५.०७.२०२४ रोजी वा तत्पवींपर्यंत अंतरिम ठराव अधिकाऱ्यांकडे वरील अ. क्र. १० अंतर्गत विहित

कॉर्पोरेट ऋणकोंनी (कामगार व कर्मचारी वगळता) (इन्सॉल्हेन्सी ॲन्ड बॅंकरप्ट्सी बोर्ड ऑफ इंडिया (कॉर्पोरेट व्यक्तांकरित

परिसमापन ठराव प्रक्रिया) विनियमन, २०१६ च्या विनियमन ७,८,९ व ९ए अंतर्गत विहित फॉर्म बी. सी. डी. ई व एफमधुन

त्यांचे दावे सादर करावेत. वित्तीय धनको, कामगार व कर्मचारी तसेच कामगार व कर्मचाऱ्यांचे अधिकृत प्रतिनिधी व अन्य धनको, जे लागू असतील त्यानुसार सादर करावेत.

वित्तीय धनकोंनी केवळ इलेक्टॉनिक माध्यमातून पुराव्यासहित त्यांचे दावे सादर करावेत. अन्य सर्व धनकोंनी पुराव्यासहित त्यांच

संपलेली तिमाही संपलेली तिमाहीं

39.03.2028

नेखापरिक्षित

60.03

ξC.40

ξረ.40

42.23

(3848.08)

(3809.99)

840.29

9.90

Quarter ended Quarter ended Year ended

on 30/06/2023

(Unaudited)

(4.70)

(4.70)

(4.70)

218.33

(0.22)

For and on behalf of the Board

n 31/03/2024

(4.44)

(4.44)

(4.44)

218,33

(0.20)

(Audited)

30.08.2028

920.89

9६६.५

9६६.५

9६३.९४

840.29

3.88

. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्या

आलेली ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता त्रैमासिक अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नम्न्यातील उतारा आहे. सदर

निष्कषिं संपूर्ण नमुना बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.morarkafinance.in वेबसाईटव

DECCAN BEARINGS LIMITED

Registered Address: REGD, OFF. FLOOR NO.4.PLOT -327.NAWAB BUILDING. DADABHAI NAWROJI ROAD.

HUTATMA CHOWK, FORT, MUMBAI -40000

CIN: L29130MH1985PLC035747

(Unaudited)

(2.87)

(2.87)

(2.87)

218.33

(0.13)

a) The above is an extract of the detailed format of Quarter ended 30th June, 2024 Financial Results filed with the Stock

b) The full format of the Quarter ended 30th June, 2024 Financial Results are available on the websites of the Stock

c) Exceptional or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules

Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.

Exchange (www.bseindia.com) and the Company's website (www.deccanbearings.in)

Extract of the Standalone unaudited Results for the Quarter Ending on 30/06/2024

अलेखापरिक्षित

कंपनी निबंधक - मुंबई

U51909MH2003PTC138968

महाराष्ट्र, भारत - ४० ००६३.

महाराष्ट्र, भारत - ४० ००६३.

आदेश दिनांक - ०५.१२.२०२३

. १६, कामा इंडस्ट्रियल इस्टेट, भाट रोड, गोरेगाव (पूर्व), मुंबई,

१६, कामा इंडस्ट्रियल इस्टेट, भाट रोड, गोरेगाव (पूर्व), मुंबई,

आयपी नं. : IBBI/IPA - 001/IP -P - 02178/2021

९०३, मेफेअर ग्रीन्स, एस. व्ही. रोड, कांदिवली (पश्चिम),

संपलेली तिमाही

30.08.2023

अलेखापरिक्षित

492.84

४९९.६५

४९९.६५

820.2

9849.08

840.39

90.80

90.६८

संपलेले वर्ष

39.03.2028

042.88

099.93

£39.49

(२४८५.९५)

94634.86

840.39

98.03

98.03

गौतम मोरारक

डीआयएन १००००२०७४

अध्यक्ष

on 31/03/2024

(Audited)

(17.69)

(17.69)

(17.69)

218.33

(0.81

मुंबई - ४०० ०६७. ई-मेल आयडी : ipvishnukabra@gmail.com

क्षेत्रिय संचालक, सहकार मंत्रालय, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष

नमना क.आयएनसी-२५ए

कंपनी कायदा २०१३, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १४ आणि कंपनी (स्थापना) अधिनियम अल-आरकायान ॲपेरल्स ॲन्ड एक्सपोर्टस प्रा. लि २०१४ चे नियम ४१ प्रकरणात

> आणि मे. मोनोमेर केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड यांचे गेंदणीकत कार्यालय: व्यावसायिक कार्यालय जागा क १६ ए विंगः पहिला मजला, लोकमान्य को-ऑप.हौ.सो., वीर सावकर मार्ग, ठाणे-४००६०२

> सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की. १४ मार्च. २०२४ रोजी झालेल्या विशेष प्तर्वसाधारण सभेत मंजर विशेष ठरावानसार कंपनीचे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये रुपांतरणासाठी कंपनीदारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १४ आणि त्यातील नियमाअंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे.

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नियोजित स्थिती बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्रादारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१४ दिवसांच्या** आत क्षेत्रिय संचालक, (एव्हरेस्ट, ५वा मजला, १००, मरीन ड्राईव्ह, मुंबई-४००००२) यांच्या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनीला त्यांच्या खाली नमुद केलेल्या नोंदणीकृत **हार्यालयात पाठवावी**

व्यावसायिक कार्यालय जागा क्र.०६, ए विंग, पहिला मजला. लोकमान्य को-ऑप.हौ.सो. वीर सावकर मार्ग, ठाणे-४००६०२,

दिनांक: १४ मार्च, २०२४

श्री. विजय विठ्ठल निकते डीआयएन:००३७३९३७

नोंदणीकत कार्यालय: व्यावसायिक कार्यालय जागा क्र.0६. ए विंग, १ला मजला लोकमान्य को-ऑप ही मो वीर सावकर मार्ग. ठाणे-४००६०२

जाहिर नोटीस टेनन्सी/<u>अपिल नं. ०६/२०२३</u>

न्याअर्थी, मौजे बऱ्हाणपुर , ता .जि . पालघर येथील ग.नं. **१५७, क्षेत्र ५.०७.००** हे.आर या जमिनीसंदर्भात तहसिलदार व शेतजमिन यायाधिकरण पालघर यांनी त्यांचेकडील टेनन्सी केस क्र.७०(ब)/एस.आर.०८/२०२३ मध्ये दि.२३/१२/२०२२ रोजी दिलेल्य आदेशाविरुध्द) वादी श्रीम. शुभदा वसंत गुरव

इतर ४ यांनी मुंबई कुळवहिवाट व शेतजिमन **अधिनियम १९४८ चे कलम ७४** अन्वये इकडील न्यायालयात अपिल दाखल केले आहे व याचे कामकाज सूरु आहे. सदर दाव्यातील गतिवादी श्री. येशा लखमा हे आहेत. सदर भिपलाची चौकशी निमस्वाक्षरीकार म्हणजेच उपविभागीय अधिकारी, पालघर उपविभा ालघर यांचे न्यायालयांत सुनावणी तारिख ०७/०८/२०२४ रोजी स. ११.०० वाजत वण्यांत आली आहे. तरी वरील प्रतिवादी यांनी वारस म्हणन) असलेल्या पराव्यांसह स्वत: अथवा किलांमार्फत चौकशीसाठी ही नोटीस प्रसिध्द गाल्यापासुन **३० दिवसांचे आत** कार्यालयीन देवशी या कार्यालयात समक्ष हजर रहावे. सदर दिवशी कुणीही हजर न राहिल्यास सदरचा दावा महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियमाचे कलम २४७ चे तरतदीनुसार एकतर्फी चालविण्या

(सुनील माळी) उपविभागीय अधिकारी पालघर उपविभाग पालघ

जाहीर सूचना

श्री गोविंद बी चिपलणकर हे आकांक्षा ॲंक

को-ऑपोरिट्ड होसिंग सोसागरी लि. पनाः वासी

हिल. टेलिफोन एक्सचेंजच्या मागे. गोरेगाव (प.)

मुंबई-४००१०४ या सोसायटीचे सदस्य असून फ्लॅट

क्र.बी/६०५. आकांक्षा ॲक्मे को-ऑपरेटिव

हौसिंग सोसायटी लि. (यापुढे सदर फ्लॅट म्हणून

संदर्भ) या जागेमधील ५०% शेअर्स, हित, अधिका

धारक होते, यांचे मुंबई येथे १८.०३.२०२१ रोजी

सदर जाहीर सूचनेमार्फत मी वारसदार, अन्य

दावेदारांकडन दावा/आक्षेप मागवित आहे. जर

कोणा व्यक्तीस मयत सदस्याचे संबंधित ५०%

शेअर्स व हितबाबत विक्री, अदलाबदल, तारण,

गरसाहक, ताबा, बक्षीस किंवा इतर प्रकारे काही

आक्षेप किंवा दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात

त्यांचे दावा/आक्षेपबाबत दस्तावेजी पुराव्यांसह

खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे सदर सूचना प्रकाशन

तारखेपासून १५ दिवसात कळवावे. अन्यथा असे

आक्षेप/दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत

जर कोणताही दावा/आक्षेप प्राप्त न झाल्या

अर्जदाराद्वारे सादर केलेल्या हस्तांतर दस्तावेजांच्या

आधारावर मयत व्यक्तीचे शेअर्स व हित यास

दिनांक: १७.०७.२०२४ अंड. मनिषा प्रभु

ए२३/९१, समर्थ सदन, सिद्धार्थ नगर, गोरेगाव

(वकील उच्च न्यायालय

(प.), मुंबई-४००१०४

व्यवहार करण्यास सोसायटी मुक्त असेल.

असे समजले जाईल.

कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले.

सही

येईल. याची तमाम जनतेने नोंद घ्यावी.

बॉम्बे सायकल ॲण्ड मोटार एजन्सी लिमिटेड

सीआयएन: एल७४९९९एमएच१९१९पीएलसी०००५५७ नोंद. कार्या.: ५३४, सरदार बहुभभाई पटेल रोड, ऑपेरा हाऊस, मुंबई-४०००७७. दूर.:(०२२) २३६१२९५/९६/९७, ई-मेल: investors@bcma.in, वेबसाईट: www.bcma.in

१०५वी वार्षिक सर्व साधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **बॉम्बे सायकल ॲण्ड मोटार एजन्सी लिमिटेड**च्या सदस्यांची **१०५वी वार्षिक** मर्व माधारण मधा (एजीएम) एजीएम घेण्याकरिता वितरीत केलेल्या एजीएमच्या मचनेत नमटप्रमाणे व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता व्हिंडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत **शुक्रवार**

०९ ऑगस्ट, २०२४ रोजी दु.४.३०वा. होणार आहे. नहकार मंत्रालयाचे (एमसीएँ) वितरीत परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२० आणि अन्य इतर सर्व आवश्यक परिपत्रकानुसार तसेच नवीन परिपत्रक क्र.०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांची वास्तविक उपस्थिती न घेता व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम घेण्याची अनुमती देण्यात आली आहे. म्हणून कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदीनुसा

सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएम मार्फतच आगामी एजीएममध्ये उपस्थित व सहभागी होता येईल. एजीएम सूचना तसेच वार्षिक अहवाल २३-२४ ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्या नदस्यांना उपरोक्त एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रक दिनांक १२ मे. २०२०. १५ जानेवारी. २०२१. १३ मे. २०२२. जानेवारी, २०२३ आणि ०७ ऑक्टोबर, २०२३ नुसार विद्युत स्वरुपाने पाठविण्यात आले आहेत.

१०५व्या एजीएमची सूचना व वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत पाठविण्याची आवश्यकता एमसीए परिपत्रक व . सेबी परिपत्रकानुसार खारीज करण्यात आली आहे. सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २३–२४ हे कंपनीच्या <u>www.bcma.in</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत तसेच स्टॉक एक्सचेजेंस अर्थात बीएसई लिमिटेड <u>www.bseindia.com</u> वर आणि एनएसडीएलच्या https://www.evoting.nsdl.com बसाईटवर उपलब्ध आहेत. सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फतच एजीएममध्ये सहभागी होता येईल. एजीएम सहभागी होण्याकरिता माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये न्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभेत उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल. एजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावावर मत देण्यासाठी सर्व सदस्यांना कंपनीने रिमोट ई-वोटिंग सुविधा (रिमोट ई-वोटिंग) दिलेली आहे. एजीएम दरम्यान ई–वोटिंग प्रणालीने मतदानाची सुविधा (ई–वोटिंग) कंपनीने दिलेली आहे. एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने जे सदस्य मत देतील त्यांना व्हीसी/ऑएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित/ प्रहमागी होता येईल परंतु पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही. व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएममध्ये . उपस्थित असणाऱ्या सदस्यांना आणि ज्यांनी रिमोट ई-वोटिंगने ठरावावर त्यांचे मत दिलेले नाही आणि असे

ज्ण्यापासून त्यांना रोखलेले नाही त्यांना एजीएम दरम्यान मत देण्याचा अधिकार असेल नोंद दिनांक अर्थात **शुक्रवार, ०२ ऑगस्ट, २०२४** रोजी डिपॉझिटरीद्वारे तयार केलेल्या सदस्य नोंद पुस्तकात ज्यांची नावे नमुद आहेत त्या सदस्यांना एजीएम दरम्यान मतदान तसेच रिमोट ई-वोटिंग सुविधा (ई-वोटिंग)

जर तुमचा ई–मेल यापुर्वीच कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद असल्यास त्यांना त्यांच्या नोंद ई–मेलवर ई–वोटिंगकरिता

. कंपनीने एजीएममध्ये मान्य झाल्यास वित्तीय वर्ष २३–२४ करिता अंतिम लाभांशास सदस्यांच्या पात्रता निश्चितीकरित नोंद दिनांक म्हणून **शुक्रवार, २६ जुलै, २०२४** ही तारीख निश्चित केली आहे. रिमोट ई-वोटिंगचा तपशिल खालीलप्रमाणे:

रिमोट ई-वोटिंग **मंगळवार, ०६ ऑगस्ट, २०२४ रोजी (स.९.००)** प्रारंभ होईल आणि **गुरुवार, ०८ ऑगस्ट** २०२४ रोजी (सायं.५.००) समाप्त होईल. तदनंतर ई-वोटिंग पध्दत मतदानासाठी बंद केली जाईल.

शुक्रवार, ०२ ऑगस्ट, २०२४ रोजी नोंद तारखेप्रमाणे कंपनीच्या भरणा केलेल्या भागभांडवलाच्या त्यांच्य शेअर्सच्या सरासरीवर सदस्यांचे मतदान अधिकार असतील. सदस्याने ठरावावर दिलेले मत त्यास पुढे बदलता

कोणा व्यक्तिने सूचना वितरणाकरिता निश्चित दिनांक ०५ जुलै, २०२४ नंतर कंपनीचे शेअर्स घेवून कंपनीचा सदस्य झाला असेल आणि निश्चित दिनांक **शुक्रवार, ०२ ऑगस्ट, २०२४** रोजी भागधारणा घेतेली असेल त्यांनी csg-unit@tcplindia.co.in किंवा एनएसडीएलच्या helpdesk.evoting@nsdl.co.in

वर विनंती पाठवून लॉगइन तपशिल प्राप्त करावे. ायकर कायद्यानुसार लाभांश उत्पन्न हे भागधारकांच्या हस्ते करयोग्य असेल आणि कंपनीने वेळोवेळी लागु मसलेले विहित दराने भागधारकांना दिलेले लाभांशातुन स्त्रोत कर कपात करणे आवश्यक आहे. कंपनीकडून

भागामी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत लाभांशावरील कर तरतूद स्पष्ट केली जाईल. जर कंपनीला बँक खात्याचे अ-नोंदणीकरणामुळे विद्युत स्वरुपात कोणत्याही भागधारकास लाभांश देणे शक्य

झाले नाही तर सर्व परिस्थिती साधारण झाल्यावर अशा भागधारकांना शक्य तितक्या लवकर डिव्हीडंन्ड वॉरंट) धनादेश/पे ऑर्डरने कंपनीकडून रक्कम दिली जाईल.

बॉम्बे सायकल ॲण्ड मोटार एजन्सी लिमिटेडकरित निधी अगरवाल

ठिकाण: मुंबई कंपनी सचिव व सक्षम अधिकारी दिनांक: १६ जुलै, २०२४

IN THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE GREATER MUMBAI REGION, MUMBAI DHARMADAY AYUKTA BHAVAN, GROUND FLOOR,

SASMIRA BHAVAN, SASMIRA ROAD, MUMBAI- 400030 **PUBLIC NOTICE OF INQUIRY**

Change Report No. ACC/VII/3744/24
Filed by Mr. Radheshyam S. Vaishnav
In the matter of Akhil Bhartiya Vaishnav Brahman Seva Sangh P.T.R. No. F-10114

WHEREAS THE trustees of the above trust have filed a Change Report under section 22 of Maharashtra Public Trusts Act, 1950 for bringing the below described property on the record of the above named trust and an inquiry is to be made by the Assistant Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai viz.

() Whether this property is the property of the trust and could be registered in the trust name?

DESCRIPTION OF THE PROPERTY:

All that piece or parcel of land bearing Patta No.18, situated at Village-Jethana, Dist-Ajmer, Rajasthan. Value Rs. 4,999/-

This is to call upon you to submit your objections, if any in the matte before the Assistant Charity Commissioner, Greater Mumbai Region Mumbai at the above address within 30 days from the date of publication of this notice

. Given under my hand and seal of the Joint Charity Commissioner Maharashtra State, Mumbai.

This 9th day of the month of July, 2024



I/C Superintendent- J Public Trusts Registration Office Greater Mumbai Region, Mumbai

Sd/-

जाहीर नोटीस

सर्व संबंधितांस या जाहीर नोटीसद्वारे कळविण्यात येते कि. माझे अशिल अब्दल ज्जाक रहीम खान आणि शमा बी. अब्दुल रज्जाक खान यांनी खालील मिळकत फुर्रकन अब्दुल कादर ताजानी यांच्याकडून दि. ०४/०८/२०२३ रोजी दस्त क्रमांक के ऑर एल ३-१५५२०-२०२३ द्वारे विकत घेतलेले आहे. मिळकतीचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे

मिळकतीचे वर्णन सदनिका क्रमांक ०१, तळ मजला, क्षेत्रफळ ५५० चौ फूट बांधीव अल - हम्द रेसिडेन्सी को ऑप हौसिंग सो लि., सी टी एस क्रमांक ९६३, १ ते ३, मौजे आणि तालुका कुर्ला आणि जिल्हा मुंबई उपशहर

तसेच अब्दुल रज्जाक रहीम खान आणि शमा बी. अब्दुल रज्जाक खान यांनी वरील नमूद केलेली सदनिका गहाण ठेवून पिरामल कॅपिटल आणि हौसिंग फायनान्स लिमिटेड कडून कर्ज सुविधेचा लाभ घेतला आहे.

तसेच पिरामल कॅपिटल आणि हौसिंग फायनान्स लिमिटेड ह्यांच्याकडून सदर मेळकतीचे मूळ दस्त गहाळ झाले असून ते पुढीलप्रमाणे आहेत:-

१. दि. ०२/१२/२०१७ रोजी अल - हम्द रेसिडेन्सी को ऑप हौसिंग सो लि च्या तर्फे यास्मिन ताजानी यांच्या नावावर असलेले आणि दि. २३/०२/२०२३ रोजी फुरकान अब्दुल कादर ताजानी यांच्या नावावर हस्तांतरित केलेले मूळ भाग प्रमाण पत्र

तसेच सदर प्रकाराबाबत पिरामल कॅपिटल आणि हौसिंग फायनान्स लिमिटेड तर्फे श्री जयेश गोविंद पटेल यांनी दिनांक ३१/०५/२०२४ रोजी, तक्रार क्रमांक ५९१३३-२०२४ आरे. ग्रेटर मंबई पोलीस स्टेशन येथे तकार नोंदविली आहे

सदर वर उल्लेख केलेल्या सदिनकेवर, त्यांच्या दस्तांवर कोणाचाही कसल्याही प्रकारे हक्क, ताबा, अधिकार, बोजा, करार मदार, गहाणखत व इतर काही हक्क अधिकार असतील तर सदरची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत ते कागदपत्र माझे **ऑफिस** ३०१, तिसरा मजला, मातोश्री बिल्डींग, चिंतामणी ज्वेलर्स समोर, जांभळी नाका, **तलावपाळी ठाणे (पश्चिम), पिन ४०० ६०२** येथे सुपूर्त / जमा करावे. सदर नोटिशीस आजपासून चौदा दिवसांच्या आत कोणतीही हरकत न आल्यास, सदरच्या मालमत्तेवर/ दस्तावर कोणताही दावा नाही असे गृहीत धरले जाईल.

ॲड. डॉ. सुर्यकांत एस. भोसले

दि. १६/०७/२०२४

तमाम लोकांस कळविण्यात येते की गाव मौजे वरामपूर ता वसई जि पालघर येथील १ स . नं . ३३, हिस्सा नं . वी/२, क्षेञ २ . ६४ . २' (आर.ची.मी.) अकार २६.४२ रू.पै. २ स . नं . ३३, हिस्सा नं . वी/३ क्षेञ १६ . १२ . ७५ (आर .ची .मी .), अकार १६१ .२७ रू .पै . ही जमीन मिळकत मे •जैन ॲड अग्रवाल विल्डर्स तर्फे भागिदार लक्ष्मीकांत गजानन अग्रवाल यांच मालकीचे कब्जेवहिवाटीचे आहे . वरील जमीन मेळकती वावत कोणाही इसमाच मालकी वारस गहाण कळराग तसेच कब्जा गहाण दान वक्षी भादेपट्टा अगर इतर दुर्सया कुठल्याही प्रकारे हक्क असल्यास सदरची नोटीस प्रसिध्द झाल्यापासु-चौदा दिव्सांच्या आत पुराव्यासह व योग्य त्य काग्दापञासह माझे पत्यावर ः दुवे हाउस स्टेला सर्व संबंधितांना या जाहीर सूचनेद्वारे कळविण्यात येते की, आमचे अशिल श्री. संतोष धोंडू काते रा. सदनिका क्र. बी/२०६, बरामपुर वसई प. ता. वसई जि. पालघ ४०१२०२ येथे लेखी कळवावी अन्याथा सदर जमीनीवावत कुठलीही हरकत नाही व असल्यार ती कायमची सोडुन दिली आहे असे समजण्यात

दिनांकः१७.०७.२०२४ ॲड. नागेश जे. दुवे

जाहीर नोटीस

सदर जाहीर नोटीसीव्दारे तमाम जनतेस कळविण्या येते की, **कै. रामचंद्र गोविंद पाटेकर,** हे **सदनिक** क्र. बी-३/३०४, तिसरा मजला, चंद्रेश हिल्स बी/३, ८ को.ऑ.हौ.सो.लि., आचोळे रोड, नालासोपा (पुर्व), ता. वसई, जि. पालघर - ४०१ २०९, लक होते. तरी **कै. रामचंद्र गोविंद पाटेकर** यां **दिनांक २९/०६/२०१४** रोजी निधन झाले आहे त्यांच्य ाश्रात सदर सदनिका ही त्यांची पत्नी **के**. **अर्चना रामचंद पाटेकर** यांच्या नावे हस्तांतरीत करण्यात आली होते मात्र त्यांचेही **दिनांक २४/०७/२०२३** रोजी निध झाले आहे आणि आता त्यांच्यापश्चात **१)श्री. सुशां**त ामचंद्र पाटेकर (मुलगा), २)कु. सुप्रिया रामचंद्र **पाटेकर (मुलगी),** हे त्यांचे वारस आहेत व त्यांनी नदर मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरी रण्यासंबंधी चंद्रेश हिल्स बी/३, ४ सहकारी गृहनिम . स्था मर्याटीत संस्थेकडे अर्ज केला आहे

तरी या नोटीशीव्दारे संस्थेच्या भांडवलात मालमत्ते प्रमुलेले मुखन सुभासताचे भाग व दितसंबंध दस्तांतरी हरण्यासंबंधी मयत सभासदाचे अन्य वारसदार किंव ागणीदार हरकतदार यांच्याकडन हक्क मागण रकती मागवण्यात येत आहेत किंवा सदर मिळकर्त संबधी अन्य कोणाचाही कोणताही विक्री, कुळरग कब्जा, गहाण, दान, बक्षीस, करार, मृत्युपत्र, कोर्ट रबार वा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क ़े हितसंबंध इस्सा, अधिकार असल्यास त्यांनी त्याबाबत लेख राव्यासह ही नोटीस प्रसिदध झाल्यापासून १३ वसांच्या आत मला खालील पत्यावर कळवाव्य भन्यथा तसा कोणचाही कोणत्याही प्रकारचा हक्क हेतसंबध, हिस्सा, अधिकार नाही व असल्यास त गोडन दिला आहे असे समजण्यात येईल आणि सद प्रदनिकेसंबंधीची पुढील योग्य ती कार्यवाही आम ाशिल यांच्याकडुन करण्यात येईल याची नोंद घ्यावी

ॲड. सचिन एम. पाटील

त्ता : १५१, सत्यम शिवम शॉपिंग सेंटर, रेल्वे स्टेश जवळ, नालासोपारा (पश्चिम), ता. वसई, जि. पालघ ४०१ २०३

जाहीर सूचना

बी. शाह, २) बिंदु पी. शाह व ३) छाया ए. मेहता स्वर्गीय श्री. रतिलाल शाह व स्वर्गीय श्रीमती जयाबे अगर ज्ञाह यांचे कायदेशीर वारसदार आणि फ्लॅट क्र.२० व २०२, गिरीद्वार अपार्टमेंट, मथुरादास रोड, कांदिवल पश्चिम), मुंबई-४०००६७ व दुकान क्र.२५, अजं गोपिंग सेन्टर, फाटक रोड, कांदिवली (पश्चिम), मुंबई-१०००६७ आणि प्लॉट क्र.२५, कच्छ, मोटा असम्बिया ग्राजागेमधील त्यांच्या मयत पालकांचे प्रत्येकी १/४थे गेअर्सचे धारक आहेत.

हणून जर कोणा व्यक्तीस उपरोक्त मालमत्ता खरेदी/प्रा रण्याची इच्छा असल्यास त्यांनी किंजल एच. शाह अभिता एन. वरशनी व रिया वाय. छेडा यांच्याकडून व्यवहा करण्यास माझ्या अशिलांच्या लेखी अनुमती व वैध एनओसीशिवाय मनाई करण्यात येत आहे आणि येथे . नुचना देण्यात येत आहे की, जर कोणा व्यक्तीने त्यांच्यास क्रंत्राट केले असल्यास त्यांनी त्यांचे व्यवहार रद्द करावेत अन्यथा अशा व्यक्तींना कायदेशीर कारवाईला सामोरे जाव गागेल, जे त्यांच्या स्वत:च्या जोखिम, मुल्य व परिणामा

देनांक: १७.०७.२०२४

सुनल सा. दुब (वकील उच्च न्यायालय) तता: ३०१-बी, ए विंग, सुमित समर्थ आर्केड, आरे रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४००१०४. मोबा.:९८२०९३२२३२ ई-मेल:sunildb8@gmail.com

सनिल सी. द

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील श्री. तळमजला, राजेश्वरी अपार्टमेंट बिल्डिंग नं.ए को ऑप.हौ.सो.लि., तलाव रोड, भाईंदर (पुर्व), ता. जि. ठाणे–४०११०५ येथील जागेचे मालक आहेत तथापि माझ्या अशिलाकडन मे. श्रीनाथ डेव्हलपर्स आणि थ्री. रुपचंद चिमणाजी ठाकूर व थ्री. गोवदि चिमणाज लुहार यांच्या दरम्यान झालेला दिनांक ०६.१०.१९८० ोजीचा मुळ करारनामा आणि श्री. रुपचंद चिमणाजी ठाकूर व श्री. गोवदि चिमणाजी लुहार यांच्या दरम्य मदर फ्लॅट जागेबाबत झालेला दिनांक १५.०३.२०१ रोजीचा अन्य करारनामा/मुक्तता करारनामा हरवले आहे जर कोणा व्यक्तीस दिनांक ०६.१०.१९८८ रोजीच पदर मळ करारनामा आणि दिनांक १५.०३.२०१ रोजीचा मुक्तता करारनामाबाबत विक्री, अदलाबदल अधिभार, बक्षीस, न्यास, वारसाहक, ताबा, भाडेपट्टा तारण, मालकी हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताह दावा असल्यास त्यांनी माझ्याकडे आणि खाली . म्वाक्षरीकर्त्याकडे आवश्यक दस्तावेजी प्राव्यांसह सत सूचना प्रकाशनापासून **१४ दिवसात** लेखी स्वरुपात .. कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग केल भाहेत असे समजले जार्रल आणि तटनंतरा कोणताई दावा विचारात घेतला जाणार नाही ओणि सदर फ्लॅं जागेचे अधिकार स्पष्ट व बाजारभाव योग्य असल्याचे प्रमजले जाईल.

दिनांक: १७.०७.२०२४ आर.एल. मिश्र (वकील उच्च न्यायालय) कार्यालय क्र.२३, १ला मजला, सनशाईन हाईटस् रेल्वे स्थानकासमोर, नालासोपारा पुर्व, जिल्हा पालघर ४०१२०९.

DECLARATION

09.07.2024 from Jamshedpur Court, I, Manju Devi Agarwal daughter of Chottelal Agarwal resident of H.No. 35, Ashiana Road, C.H. Area, North West, VTC Sonari, P.O. Sonari, Jamshedpur, Iharkhand - 831011 do hereby declare that I have changed my name as MANJU DEVI AGARWAL in place of my previous name i.e. Manju Devi for all intents & purposes. That " MANJU DEVI " & "MANJU DEVI AGARWAL " is the same and one person i.e myself.

जाहीर नोटिस

आमच आशाल आ. सताथ थाडू कात रा. सदानका क. बा, १०% द्वामंदर नगर, बुर्जिल रोड, दामांदर हॉल जवल, नालभोघारा पूर्व, ता. वसई, जि. पालघर, यांनी सदिनका क्र. २०६, दुसरा मजल, एक्कुण क्षेत्र ३३० वी. फूट दामोदर नगर 'बी' बिल्ड्टींग को. ऑप. ही. सोसायटी लिमिटेड हि श्री. सुभाष बाबुराव चव्हाण, सी. सेहल सुभाष चव्हाण वंशी. वेदान सुभाष चव्हाण यांना दि. ७४.०७,२०४ रोजी नोंदणीकृत विक्री करारनामा क्र वसई -४/११५२५ /२०२४ अन्वये संयुक्त पणे विकली आहे सदर रूप हि मयत कै. थींडू सोनू काते यांच्या नावे होती. मयत कै. थोंडू सोनू काते यांचा दिनांक ११,०७,२०१७ रोजी मृत्यू झाल असून त्यांची पत्नी श्रीमती लक्ष्मिबाई थोंडू काते यांचा दि ०९.११.२०१५ रोजी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यू पश्चात श्री. संतोष धोंडू काते (मुलगा), उज्वला उदय तटकरे (मुलगी), विशाखा चाडू कात (मुलगी), उजका उदय तटकर (मुलगी), (वशाखी तिकप खेडेकर (मूलगी), सुचिता मुक्कर कासार (मुलगी), सुचवा समीर वाजे (मुलगी), अनिता प्रफूल रेनुसे (मुलगी), हेच एकमेव कायदेशीर वारस होते. या व्याविरिक्त अन्य काणीढी वारस नाहीत व वरील नमृद्ध सर्व वारासांनी सदरवीं सदनिका परस्पर संमतीने दि.०४.७७.२०२४ रोजों नोंदणीकृत हक्क सोंड पत्र क. वसई-४,४४९१९/२०२४ अन्वये आमचे अशिलांच्या नावे केली होती. इ/हर(१,५५४६ जम्म जांची) विकार यात्राचा राज्या नाव करणे हाता. तरी सदर रूप भर्मबंधी विकी व्यवहार संबंधी काही हरकत अधवा हक्क किंवा हितसंबंध असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्या पासून १४ दिवसांच्या आत लेखी पुराव्यासह हरकत खालील परावार व्यवतीशः कळवावी . जर पुदती मध्ये कृणाचीही हरकत नसल्यास आमचे अशिलूंना सदर सदनिकेचे विकी . व्यवहार पर्णे करण्यास कोणताही अडथळा असणार नाही व विकत घेणार हे सदर सदनिके चे निर्विवाद मालक होतील अ

विकत प्रणार हे सदर सदानेक चे निविवाद मानक होतील असे गृहीत धरण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी व त्या नंतर आलेल्या कोणत्याही हरकतीची दखल चेतली जाणार नाही.

बकीत - श्री. महेश विजय भोसले
शॉप नं. १३, अमिपार्क A. 1 बिल्डींग, शिवरोना शाखे जवल,
एस. टी. डेपो समोर, अमिपार्क, नालाभोगर (२), ता. वसई,
जि. पालघर - ४०१२०३ मो. क. - ८४०८८६०४६२
विनांक : १७/०७/२०२४

िठकाण : नालासोपारा

जाहीर सूचना

श्री. महेंद्र के. खेतान हे श्री राणी सती नगर को-ऑपरेटिव न्ना नहरू के. खतान है जा राजा सता नगर का जासराटेन्द्र हौसिंग सोसायटी लि., पत्ता राणी सती नगर, एस.व्ही रोड, मालाड (पश्चिम), मुंबई–४०००६४ या सोसायटीचे सदस्य होते आणि सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट/टेनामेन्ट क्र.जी.९/९ तसेच भाग प्रमाणपत्र क्र.१६४ चे धारक होते. **श्री. महेंद्र के. खेतान** त्यांचे टेनामेन्टचे सोसायटी सदस्यत्वाचे ५०% शेअर्सकरिता कोणतेही वारसदार न नेमता यांचे **०३.०८.२०१८** रोजी निधन झाले. यांचे कायदेशीर वारसदार, **स्वर्गीय श्री. महेंद्र के. खेता**न

यांचा मुलगा अर्थात श्री. तुषार महेंद्र खेतान यांनी योग्य दस्तावेजांसह त्यांचे शेअर्स (मयताचे ५०% शेअर्स) करिता सोसायटी कार्यालयात सदस्यत्वासाठी अर्ज केला आहे. सोसायटीद्वारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाचे सोससायटीच्या भांडवल/मालमत्तेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/

आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१५ दिवसांत** सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील सभासदाच्या शेअर्स तसंबंधाच्या दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी त्याच्या, तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पृष्ठ्यर्थ अशी कागदपः nणि अन्य पुरावाच्या प्रतींसह सोसायटीच्या उप-विधी अंतर्गत मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स र तसुबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. ज सोसायटीच्या[°] भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्य शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षे गोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील सचिवाकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी माप्तीच्या तारखेपर्यंत सायं.६.०० ते रात्रौ.८.०० दरम्यान उपलब्ध आहेत.

दिनांक: १७.०७.२०२४ श्री. प्रशांत व्ही. आयरे (वकील उच्च न्यायालय) दकान क्र.४. अलकनंदा कोहौसोलि.. रावळ पाडा. दहिस र्व, मुंबई-४०००६८.

जाहीर सूचना र्विसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, स्वर्गीय

श्रीमती गीता रामचंद्र न्द्रिवेकर या शासकीय कर्मचार्र

होत्या, त्यानुसार त्यांचे गिरगाव, मुंबई शाखा, शाखा सांकेतांक क्र.०१६४ नुसार निवृत्ती वेतन खाते क्र.००२११२१०००३५५०२ च्या धारक होत्या. यांचे १२.०९.२०२२ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांचे कायदेशीर वारसदार **१) श्रीमती आशा गजान**न <mark>गालवलकर,</mark> पॅन क्र.एटीएपीपी६१८१जी, २) श्रीमती नयना अश्विन कादवडकर, पॅन क्र डीएसडब्ल्युपीके६१५२एन, <mark>३) श्रीमती रझिया सली</mark>म जहांगीर, पॅन क्र.बीओएफपीजे८०६७जे, ४) श्री. उमेश **रामचंद्र न्हिवेकर,** आधार क्र.५६१९ २८९३ ८२०८ आणि . २६१८ हे कायदेशीर वारसदार व दावेदार आहेत. सदर मयत निवृत्ती वेतनधारक यांचे पती स्वर्गीय श्री. रामचंद्र अर्जुन न्हिवेकर यांचेही ०७.०१.१९८० रोजी निधन झाले. श्रीमती गीता रामचंद न्हिवेकर यांचे निधनानंतर सदर कायदेशीर वारसदार ?) श्रीमती आशा गजानन गलवलकर, २) श्रीमती नयना अश्विन कादवडकर ३) श्रीमती रझिया सलीम जहांगीर आणि ५) श्री. अतुल रामचंद्र न्हिवेकर यांनी दिनांक ११.०७.२०२३ रोजीचे अ.क्र.३५२/२०२३ अंतर्गत नोटरीकृत असलेले दिनांक ११.०७.२०२३ रोजीचे प्रतिज्ञापत्र व ना-हरकत पत्राद्वारे अो. उमेश रामचंद्र न्हिवेकर यांच्या नावे संबंधित विभाग प्राधिकरणाद्वारे सदर **श्री. उमेश रामचंद्र न्हिवेकर** यांच्य नावे सदर मयत निवृत्ती वेतनधारक यांची मासिक निवृत्ती वेतन हस्तांतरणासाठी त्यांची ना-हरकत दिली आहे. न्हणून जर कोणा व्यक्तीस, शासकीय प्राधिकरण, बँका, वित्तीय संस्था इत्यादींना आवाहन आहे की. त्यांनी सदर **श्री. उमेश रामचंद्र न्हिवेकर** यांच्या नावे मयत निवृत्ती वेतनधारकाची निवत्ती वेतन हस्तांतरणाबाबत काही टावा असल्यास त्यांनी त्यांचे दावा सदर सूचना तारखेपासून **१५ दिवसात** माझ्याकडे पाठवावेत. अन्यथा असे समजले जाईल

विभाग/प्राधिकरणाद्वारे सदर निवृत्ती वेतन हस्तांतरणास् कोणाचाही दावा नाही आणि पुढे कोणताही दावा विचारात एस.एन. पाण्डेय दिनांक: १६.०७.२०२४ (वकील उच्च न्यायालय, मुंबई) कार्यालयः फ्लॅर क ६०६ जीलकंट टॉवर कोहीसोलि

की, सदर श्री. उमेश रामचंद्र न्हिवेकर यांच्या नावे संबंधित

क्रनाकिया रोड, मिरा रोड (पुर्व), जि. ठाणे-४०११०७.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई जा.क्र.SRA/CO/OW/२०२४/३७४११, सहकार कक्षा, झो.पु.प्रा., मुंबई.

-ः ऑनलाईन सोडत पध्दतीने सदनिका वाटपाची नोटीस :-

पार्वती कुटीर एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था, सी.टी.एस. नं.८७५ आणि ८७५/१ ते ४ ऑफ व्हिलेज मुलुंड, ता. कुर्ला, सारस्वत वाडी, झवेर रोड, मुलुंड (प.), मुंबई-४०००८० या नोंदणीकृत संस्थेच्या पुनर्वसन इमारतीमधील निवासी सदनिकांचे सोडत पध्दतीने वितरण करण्यासाठी प्राधिकरणाकडील परिपत्रक क्र.१६२ नसार मा. सहाय्यक निबंधक. सहकारी संस्था (पूर्व व पश्चिम उपनगरे), झोपुप्रा, बृहन्मुंबई यांचेकडिल दिनांक २८.०५.२०२४ रोजीचे पत्रान्वये माझी प्राधिकृत अधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आलेली आहे.

सदर संस्थेच्या पुनर्वसन इमारतीमधील निवासी सदनिकांचे सोडत पध्दतीने वितरण दिनांक २५.०७.२०२४ रोजी दुपारी १२.०० वाजता, स्थळ: प्राधिकरणाच्या कार्यालयात ऑनलाईन पध्दतीने झूम ॲप (Zoom App) वर आयोजित केलेली आहे. सदर नोटिशीसोबत एकूण २४ पात्र झोपडीधारकांची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.

सदर प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये काही आक्षेप/हरकत असल्यास या सुचनेच्या तारखेपासून दिनांक २२.०७.२०२४ रोजी पर्यंत सकार कक्ष, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, अनंत काणेकर मार्ग, बांद्रा (पुर्व), मुंबई-४०००५१ यांचे कार्यालयाकडे पुराव्यासह अर्ज दाखल करावा. -: सभेचा विषय :-

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडील परिपत्रक क्र.१६२/दिनांक २३.१०.२०१५ व ऑनलाईन झुम ॲप (Zoom App) वर सोडत पध्दतीने पुनर्वसन योजनेतील इमारतीमधील एकुण २४ निवासी सदनिकांचे वाटप करणे.

झुम ॲप (Zoom App) वरील लिंक https://us04web.zoom.us/j/84548539569 Passcode: 123456

सही/-(अरविंद जे. कांबळे) ठिकाणः मंबर्ड प्राधिकत अधिकारी तथा दिनांकः १५.०७.२०२४ सहकारी अधिकारी श्रेणी २, झोपुप्रा, बृहन्मुंबई

१) सोडतीसाठी पात्र (पती/पत्नी) झोपडीधारकांनीच ऑनलाईन लॉटरीमध्ये विहीत वेळेत व तारखेस सहभागी व्हावेत.

२) सोडतीच्या वेळी ज्या झोपडीधारकांचे नाव परिशिष्ट–२ मध्ये पात्र आहेत अशा व्यक्ती अंध, अपंग विधवा महिला कुटुंब प्रमुख यांनी पुनर्वसन इमारतीमधील खालच्या मजल्यावरील सदनिकांची प्राधिकरणाच्या sravcmumbai@gmail.com या ईमेल आयडीवर दिनांक २४.०७.२०२४ पर्यंत लेखी पत्राने मागणी केल्यास परिपत्रकातील तरतुदीनुसार सदनिका वाटप करण्यात येईल. सदर गटातील व्यक्तींनी ईमेल आयडीवर शासनमान्य अंध-अपंग, विधवा याबाबतचा पुरावा दाखल

मिरा-भाईंदर महानगरपालिका

स्व. इंदिरा गांधी भवन, मुख्य कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.) ता. जि. ठाणे-४०१ १०१, दुरध्वनी क्र. : ८१९ २८२८

जा.क./मनपा/ मध्यवर्ती भांडार/ ३८/ २०२४-२५

// जाहिर फेर निविदा सुचना //

मिरा भाईंदर महानगरपालिका खालील कामाकरिता सरकारी / निमसरकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था या ठिकाणाचा संबंधित अनुभव असलेल्या ठेकेदाराकडून ऑनलाईन पद्धतीने जाहीर निविदा मागविण्यात येत आहेत. सदर निविदेचे कोरे निविदा फॉर्म दि. २२/०७/२०२४ ते दि. ३०/०७/२०२४ रोजी दुपारी दु. ३.०० वाजेपर्यंत महानगरपालिकेचे E-Tendering व्हारे महाराष्ट्र शासनाचे संकेतस्थळ http://mahatenders.gov.in यावर उपलब्ध होतील. इसारा रक्कम, फॉर्म फी ई-टेडरिंग संकेत स्थळावर उपलब्ध ऑनलाईन रिसीप्ट सिस्टिमद्धारे ऑनलाईन स्विकारण्यात येतील. याची नोंद घ्यावी. सदर कामी दोन लिफाफ्यामध्ये मागविलेल्या निविदा दि. ३१/०७/२०२४ रोजी दु. ३.०० वाजेपर्यंत सदर संकेत स्थळावर ऑनलाईन स्विकारण्यात येतील. सदरची निविदा दि. ०१/०८/२०२४ रोजी उघडण्यात येईल. (निविदा मंजुर रक्कम रु. ९०.०० लाख)

अक्र	तपशील	फॉर्म फी+GST कर १८ %	अनामत रक्कम (EMD)
3.	मिरा भाईंदर महानगरपालिकेस सन २०२४- २५ करिता विविध बोर्ड-बॅनर, होर्डिंग्ज, नेमप्लेट व फलक छपाई करणे	ਣ. १७०००+ 	रू १,७०,०००/-

जा.क्र. मनपा / मावज/ई २३६००७२/२४-२५

दि. १६.०७.२०२४

(रवि पवार) उपआयुक्त (मु.) (मध्यवर्ती भांडार)

सही/-मिरा भाईंदर महानगरपालिका

महाराष्ट्र वैदयिकय वस्तू खरेदी प्राधिकरण,मुंबई

ई-मेल- maha.mmgpa2023@gmail.com २-१०७ <u>Inanu,mmrgnave अवार,पी.डीमेलो रोड,मुंबई ४००००१</u> कार्यालय -१ ला मजला,आरोग्य भवन,सँट जॉर्जेस रुग्णालय आवार,पी.डीमेलो रोड,मुंबई ४००००१

जाहिरात क्रमांक -मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र वैदयकिय वस्तू खरेदी प्राधिकरण,मुंबई हे

-	अ.कं	त आहेत निविदा क्रमांक		निविदा पूर्व सभा	निविदा विक्री,डाऊनलोड व सादर करण्याचा कालावधी	निविदा उघडण्याचा दिनांक
	१	ई-१२७	Glass Ware	दिनांक - १६/०७/२०२४ दूपारी ४:०० वाजता	दिनाक- १२/०७ /२०२४ दुपारी ४:४५ ते दिनाक- २६/०७/२०२४ दपारी २:०० पर्यंत	दिनांक- २९/०७/२०२४ दूपारी २:०० वाजता.

१ अधिक माहितीसाठी इच्छूक निविदाधारक यांनी website https://mahatenders.gov.in, या संकेत स्थळावर संपर्क साधावा.

२ मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र वैदयिकय वस्तू खरेदी प्राधिकरण,मुंबई यांनी निविदेतील बाबीची संख्या कमी/अधिक करण्याचे आणि कोणतेही कारण न देता निविदा नाकारण्याचे अधिकारस्वतःकडे राखन ठेवले आहेत. ई निविदेवावतच्या माहितीसाठी/मदतीसाठी कृप्या खालील नमूद केल्या प्रमाणे संपर्क साधावा.

संकेतस्थळ - website https://mahatenders.gov.in, संपर्क क्रंमाक - ०२२-२२६२१८८६/०२२-२२६२१९७३ ई-मेल- maha.mmgpa2023@gmail.com

स्वाक्षरी/-मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र वैदयकिय वस्तू डीजीआयपीआर क्र.:आरओसी-२०२४-२०२५/क्र.-५/सी९६३ खरेदी प्राधिकरण,मुंबई

Ritesh Parab

Managing Director DIN No-09494605

निविदा सचना दिनांक - १५/०७/२०२४

खालील औषधी बाबीची खरेदी करण्यासाठी विहित नमुन्यात दोन लिफाफा पध्दतीने ई-निविदा						
मागवित आहेत.						
अ.कं	निविदा	बाबीचे नांव	निविदा पूर्व सभा	निविदा	निविदा	
	क्रमांक	1	1	विक्री,डाऊनलोड व	उघडण्याचा	
			1	सादर करण्याचा	दिनांक	
	1			कालावधी		
٤	ई -१२७	Glass Ware	दिनांक – १६/०७/२०२४ दूपारी ४:०० वाजता	दिनाक- १२/०७ /२०२४ दुपारी ४:४५ ते दिनाक- २६/०७/२०२४	दिनांक- २९/०७/२०२४ दूपारी २:०० वाजता.	